

Ref: STEX/SECT/2024

February 09, 2024

The Relationship Manager

BSE Limited
P. J. Towers
Dalal Street, Fort
Mumbai 400001

BSE Scrip Code: 500480

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor Plot No. C/1, G Block, Bandra – Kurla Complex Bandra (East) Mumbai 400051

NSE Symbol: **CUMMINSIND**

Sub.: Intimation regarding copy of published Notice of Record Date for Interim Dividend for the Financial Year 2023-24.

Dear Sir/ Madam,

We are enclosing copies of the published notices of the Record Date for the purpose of ascertaining list of members who would be entitled to receive the Interim Dividend for the Financial Year 2023-24 for your reference. The said notices have been published in the English Newspaper Business Standard (All Editions) and Marathi Newspaper Loksatta (Pune Edition) on February 09, 2024.

CIN: L29112PN1962PLC012276

Kindly take this intimation on your record.

Thanking you,

Yours truly, For Cummins India Limited

Vinaya A. Joshi Company Secretary & Compliance Officer (This letter is digitally signed)

Encl.: As above.

Cummins India Limited
Registered Office
Cummins India Office Campus
Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi
Pune 411 045 Maharashtra, India
Phone +91 20 67067000 Fax +91 20 67067015
cumminsindia.com
cil.investors@cummins.com



Cummins India Limited CIN: L29112PN1962PL00122 (020) 67067000 Fax: (020) 67

NOTICE OF RECORD DATE FOR INTERIM DIVIDEND

Notice is hereby given that the Board of Directors of the Company at their meeting held on February 07, 2024 has declared an Interim Divident of Rs. 18- per equity share i.e. g @905 on equity share of fice value Rs. 2-2 each fully paid, for the financial year 2023-2024. The Company has further fixed Wednesday, February 21, 2024 as the record date to determine eligible shareholders entitled to receive the interim dividend declared at the same meeting. The said Interim Dividend will be paid on or before March 06, 2024. r before March 06, 2024.

Members holding shares in dematerialized mode, who have not registered/updated their email addresses with their Depository Participants, are requested to register/update their email addresses and mobile numbers with their relevant Depositories through the Depository Participants with whom they maintain their Demat accounts. Members holding shares in physical mode, who have not registered/updated their email addresses and mobile number with the Company, are requested to email adoresses and mooile number with the Company, are requested to register/update the same by clicking on https://linkintime.co.in/ or by writing to the Company at https://linkintime.co.in clink Intime India Private Limited ("RTA") at https://linkintime.co.in along with

India Private Limited (*PTA") at mt.helpdesk@linkintime.co.in along with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card. Members may note that pursuant to Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of Members, and the Company is required to deduct tax at source from the dividend paid to Members at the prescribed rates. For Resident Members, taxes shall be deducted at source under Section 194 of the Income Tax Act, 1961, as follows:

Shareholders having valid PAN	10% or as notified by the Government of India
Shareholders not having PAN/valid PAN or shareholders who fall under the category of "Specified person" as per the provisions of section 206AB of the Income Tax Act, 1961	20% or as notified by the Government of India

The tax will not be deducted on amount paid to the resident individua shareholder with PAN, if the total dividend to be received by him/he including this interim dividend payment during Financial Year 2023-24 does not exceed Rs. 5,000/- and also in the case where the Member provides a yearly declaration in Form No. 15G/15H, to avail the benefit of non-deduction of tax at source, the same shall be sent at cumminsdivtax@linkintime.co.in.

cummischidax@linkintime.co.in.

Non-resident Members can avail beneficial rates under the tax treaty between India and their country of residence. Such Members will have to submit a self attested copy of PAN card, No Permanent Establishment Declaration, Beneficial Ownership Declaration, Tax Residency Certificate, Form 10F, any other document which may be required to avail the tax treaty benefits on the RTA's email id at <u>cumminsdivtax</u> @linkintime co.i. @linkintime.co.in.

Email communication regarding Deduction of Tax at Source and instructions for relevant form submission has been sent to the registered instructions for relevant form submission has been sent to the registered mail id of Members on February 06, 2024. A copy of the said notice is being made available on the website of the company and on the website of Bombay Stock Exchange Limited (i.e. www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (i.e. nseindia.com)

Date: February 07, 2024

For Cummins India Limited Vinava A. Joshi Company Secretary & Compliance Officer

Aditya Birla Capital Limited



Regd. Office: Indian Rayon Compound, Veraval - 362 266, Gujarat | Tel: 91 2876 243257 CIN: L671206j2007PLC058890 | www.adityabirlacapital.com | abc.secretarial@aritval

NOTICE

	Sr. Name of the No. Shareholder(s)		No. of Equity Folio No. Shares		Certificate	Distinctive Nos		
l					No	From	То	
	1.	Marcel Lobo (Deceased) & Belinda Meena D Souza (Claimant)	1288	ABC0318919	318919	2172583646	2172584933	

The public is hereby warred against purchasing or dealing with these shares in any way. Any person(s) who has / have any claim in regard to these shares should lodge such claim with all supporting documents with the Company's Registrar and Share Transfer Agent viz. KFin Technologies Limited, Dinti Aditya Birla Capital Limited, Selenium, Tower B, Plot 31.-32, Gachibowli, Financial District, Nanakramgud. Serlingampally, Hyderabad - 500 032, email id -einward.ris@Kfintech.com within 10 (Ten) days from the date of publication of this notice, falling which, the Company will proceed to issue a letter of confirmation to the shareholders/persons listed above and no further claim would be entertain from any person(s).

For ADITYA BIRLA CAPITAL LIMITED

Date : 8th February, 2024 Place: Mumbai

Basic

Place: Hyderabad Date: 08.02.2024



Name and Address of the entity seeking Proposal: BANGALORE INTERNATIONAL AIRPORT LIMITED Kempegowda International Airport, BANGALORE 560 300. India

NOTICE TO EXPRESSION OF INTEREST (EOI)

ant on EPC b

ttps://www.bengaluruairport.com/corporate/engage-with-us/lenders ubmission Due Date & Time for all the above: 16-02-2024 & 1500 Hou ote: Any further addendums to this EOI will be made available on the BI/ interrupt until et auderitumis on use cut will be intale available on the brist, website, interfested applicants are requested to express their interest via email if annibi@bialairport.com and upload the relevant documents on the BIAL Tende vebsite (https://www.bialtenders.com). Please address correspondence to the Hea If Procurement & Contracts.



spencers

Spencer's Retail Limited

rrate Office: RPSG House, 2/4, Judges Courl Kolkata – 700027 Phone No. 033-6825 7600 / 033-2487-1091 w.spencersretail.com, E-mail: spencers.secre

POSTAL BALLOT AND E-VOTING INFORMATION

POSTAL BALLOT AND E-VOTING INFORMATION

The Members of Spencer's Retail Limited ("Company") are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 and 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("Act) and with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India (ISS-2"). Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR Regulations") and the relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs, Government of India, ("MCA") from time to time and Securities and Exchange Board of India and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), the Company seeks the approval of the members for Special Business(es) by way of Special Resolutions as set out in the Postal Builot Notice dated February 1, 2024 ("Notice") by way of remote Electronic Voting ("E-Voting") only, Copy of the Notice including necessary instructions for e-voting has been sent through e-mail to the members whose e-mail addresses are registered with the Company or Central Depository Securities Limited (CDSL). / National Securities Depositories Limited (NSDL) and / or Company's Registrar and Share Transfer Agent.

The process of dispatch of the Notice has been compiled on

and Share Iranster Agent.

The process of dispatch of the Notice has been completed.
Thursday, February 8, 2024. The Company has engaged Natic
Securities Depository Limited (NSDL) for facilitating E-Voting serviThe Notice is also available on the Company's website
www.spencersretail.com, websites of the Stock Exchanges
the National Stock Exchange of Lords Limited (NSE). the National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com and BSE Limited (BSE) at www.bseindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

and on the website of NSDL at www.evotring.nsdl.com.
In conformity with the present applicable regulatory requirements,
Members can vote on the said Special Resolutions only through
E-Voting which will commence at 9:00 A.M. (IST) on Saturday,
February 10, 2024 and will end at 5:00 P.M. (IST) on Sunday, Mento
10, 2024. The E-Voting module shall be disabled by NSDL beyond
5:00 P.M. (IST) on Sunday, March 10, 2024. Once the vote on
resolution is cast by the member, the member shall not be allowed
to change it subsequently. Only hose members whose names were
recorded in the Register of Members of the Company, or the register
of Beneficial Owner maintained by the decostories as on the of Beneficial Owner maintained by the depositories as or cut-off date, i.e., Friday, February 2, 2024 are entitled to cast the votes on the Special Resolutions.

Members who have not registered their e-mail address and i consequence to whom the Notice could not be serviced may provid consequence of winning in enduce doubt in the serviced in sprince in their e-mail address and mobile number at the e-mail ID of the Company at spencers.secretarial@psg.in or to M/s. Link Intime India Private Limited, the Registrar and Share Transfer Agent at kolkata@linkintime.co.in and may request the soft copy of the

In terms of SEBI Circular dated December 9, 2020 on e-voting facility internis or SECI citization abased December 9, 2020 or 19-village high by listed companies, individual shareholders holding securities in demait mode are allowed to vote through their demat account maintained with Depositories and Depository Participants. Shareholders are required to update their mobile number and email ID correctly in their demat account in order to access e-voting facility.

In case of any queries / grievances with regard to E-Voting, the members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at evoting@nsdl.co.in or on toll free no. 022-4886-7000 and 022-2499-7000. Members may also write to the Company at spencers.secretarial@rpsq.in

The results of the E-Voting will be declared within two working days from the conclusion of E-Voting. The declared results along with the Scrutinizer's Report will be available on the Companys website at www.spencersretail.com and on NSDL's website a www.evoting.nsdl.com . The results will also be forwarded by the Company to NSE and BSE where the Company's Shares are listed

For Spencer's Retail Limited Vikash Kumar Agarwa Place : Kolkata Dated : February 09, 2024

Astra Microwave Products Limited

 $\mathbf{A}_{\mathbf{M_P}}$

ADIA INITIAL STATE TOWNS, Survey No. 12(Part), Opp. CII Green Building, Hitech City, Kondapur, Hyderabad, Telangana, India-500038, Hhone: +91-044-6618004, 6618004, 6618001, fax: +91-040-46618048 vastramwp.com, CIN: L29309161991PLC013203 EXPLORE INNOVATE NVENT Email: info@ EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2023 IN COMPLIANCE WITH THE INDIAN ACCOUNTING STANDARDS (IND AS)

4.43

2.62

Particulars Quarter 31.12.2023 Un-audited Nine m 31.12.2023 Un-audited Year ended 31.03.2023 Quarte 31.12.2023 Un-audited Nine m 31.12.2023 Un-audited Year ended 31.03.2023 s ended 31.12.2022 Un-audited 31.12.2022 Un-audited I. Total income from operations 22.981.41 18,899.02 55,168.11 55.092.80 80.727.25 23.101.73 19.011.90 55.486.52 55.707.20 81.551.57 . Net Profit / (Loss) for the period (before Tax 5.620.15 3.327.52 8.377.26 8.609.28 10.290.63 5.495.87 3.256.37 7.949.14 7.958.27 9.891.30 exceptional and Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period before Tax (after exceptional and extraordinary Items) 5,620.15 3,327.52 8,377.26 8,773.70 5,749.88 3,841.58 7,799.42 9,594.75 8,609.28 10,290.63 4. Net Profit / (Loss) for the period after Tax 4.204.36 2.485.74 6.259.72 6.428.47 7.664.75 4.337.83 3.002.20 6.666.47 5.630.66 6.982.95 (after exceptional and extraordinary Items) . Total Comprehensive Income for the period 4 229 42 2 565 45 6.334.89 6 488 19 7 546 34 4 363 52 3 090 03 6 749 44 5 750 37 6 916 14 rising profit / (Loss) for the period (after tax and other comprehensive income (after tax)) 6. Equity Share Capital 1 898 90 1 898 90 1 898 90 1,732.23 1 732 23 1 898 90 1 898 90 1 898 90 1.732.23 1 732 23 7. Other Equity 63,570.10 62,530.15 8. Earnings Per Share (of Rs. 2/-each)

Notes: The above is an extract of the detailed for nat of quarter ended 31st De er 2023 finar cial results filed with the Stock Exchi ulation 33 of the SEBI (List Notes: In earbors a sire and considered in mile of updated in earbors of the complex accounted account and on the composition of the composition and on the Company's website (www.astramwp.com).

The above results are in accordance with the Indian Accounting Standards (INDAS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with

7.42

8.85

6.67

For and on behalf of the Board of Directors

4.57

4.57

Sd/-S Gurunatha Reddy Managing Director DIN No: 0000382

TPCØDL

TP CENTRAL ODISHA

DISTRIBUTION LIMITED of Tata Power and Govern ent of Odisha) 1st Floor, Anuj Building, Plot No.29, Satya Nagar, Bhubaneswar, Odisha - 751007

NOTICE INVITING TENDER NIT No: TPCODL/P&S/NIT/23-24/32

Bids are invited from eligible Bidders for the following tenders of TPCODL

SI. No.	Tender Enquiry No.	Tender Description
	IPCODL/P&S/1000000581/2023-24	and monitoring of different projects in TPCODE
2	TPCODL/P&S/1000000582/2023-24	Supply of Office Stationery items for offices under al Circles, Corporate of TPCODL.

Curces, Colpitate of PCODI.

For more details like bid due date, EMD, tender fee, bid opening date etc. of the Tenders, please vis Tender' section TPCODL website https://www.tpcentralodisha.com.All tenders will be available or PCODL website w.e.f. from dtd.09.02.2024. Future communication / corrigendum to tende locuments, if any shall be available on TPCODL website.

JAMSHRI REALTY LIMITED

ISPACE TO LIMITED

ISPACE Ranjitsinghji Spinning and Weaving Mills Co.Ltd.)

CIN: L1711PN1907PLC00028

A Sologur 419 001 W-www Ispacha-Ispacha

			UARTER END	ED	NINE MONTHS ENDED		YEAR ENDE
SR. NO.	Particulars	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023
NU.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
	Total Revenue Income	262.53	191.73	124.87	618.96	399.80	551.92
	Profit' (Loss) for the period from continuing						
	operations before Tax and Exceptional items	(34.66)	(135.27)	(117.62)	(291.05)	(330.52)	(406.61
	operations after tax and Exceptional items	(34.66)	(135.27)	(111.67)	(291.05)	(324.58)	(400.22
	Profit' (Loss) for the period from discontinued						
	operations before Tax	(5.04)	(5.50)	(8.15)	(16.59)	(22.22)	(26.15
	Net Profit/ (Loss) for the period from discontinuing						
	operations after tax	(5.04)	(5.50)	(8.15)	(16.59)	(22.22)	(26.15
	Total Comprehensive income for the period						
	[Comprising Profit! (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	(39.70)	(140.77)	(119.83)	(307.63)	(346.80)	(419.07
7	Equity Share Capital	698.65	698.65	698.65	698.65	698.65	698.68
8	Earnings Per Share of Rs. 1000/- each	1000/-	1000/-	1000/-	1000/-	1000/-	1000/
	Continued operations Basic &						
	Diluted Earning Per Share	(49.61)	(193.62)	(159.84)	(416.58)	(464.58)	(572.85
	Discontinued operations Basic &						
	Diluted Earning Per Share	(7.22)	(7.88)	(11.67)	(23.74)	(31.80)	(37.42

- i, been prepared in accordance with the Indian Accounting Standards (IND AS) as notified by Ministry ant to Section 133 of the Companies Act, 2013 read with of the Companies (Indian Accounting Standard d and other relevant provisions of the Act.
- soft the Act.

 soft the Act.

 notel Results for the quarter and Nine Months ended 31 December 2023 file

 (BSE www.bseindia.com and on the Company's website at www.jamshri.in.

 For JAMSHRI REALTY LIMITEE

 soft

SUNDARAM MUTUAL Information Memorandum (KIM) of the Schemes of Sundaram Mutual Fund

REVISION OF PRODUCT LABELLING ('RISK-O-METER') OF SCHEMES OF SUNDARAM MUTUAL FUND ant to SEBI circular no. SEBI/HO/IMD/DF3/CIR/P/2020/19:

dated October 05, 2020 the Risk-o-meter of the sche	anes di Sundaram Muluai Fund (line	rung) shall stand revised as under.
Name of the Scheme	Existing Risk-o-meter (Based on scheme portfolio as on December 31, 2023)	Revised Risk-o-meter (Based on scheme portfolio as on January 31, 2024)
Sundaram Debt Oriented Hybrid Fund	d Supplied to the state of the	Bellows Fish

re requested to note that, apart from the change in the Risk-o-meters as stated above, there is no other change e features including nature, investment objective, asset allocation pattern, terms and conditions of the abov

All other terms and conditions of the Scheme Information Document(s) / Key Information Memorandum(s) / Statement o Additional Information will remain unchanged.

National motions are integral part of the Scheme Information Document (SID) / Key Information Memorandum (RIM) / Statement of Additional Information (SAI) to the schemes of Sundaram Mutual Fund as amended from time to time.

For Sundaram Asset Management Company Ltd R Ajith Kumar Date: February 09, 2024 Company Secretary & Compliance Officer

For more information please contact: Sundaram Asset Management Company Ltd (Investment Manager to Sundaram Mutual Fund) CIN: U93090TN1996PLC034615

Corporate Office:

1st & 2nd Floor, Sundaram Towers, 46, Whites Road,
Royapettah, Chennai-14.

Contact No. (India) 1860 425 7237,
(INRI) +91 40 2345 2215 Fax: +91 44 2841 8108.

Regd. Office

Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

PENINSULA LAND LIMITED

CIN: L17120MH1871PLC000005
ice: 1401, 14th Floor, Tower-B, Peninsula Business Park, Ganpatrao
Mumbal: 400013. Phone: +91 22 6622 9300
Email: investor@peninsula.co.in; Website: www.peninsul
the Unaudited Financial Results for the Quarter and Nine months

31-Dec-22 31-Dec-23 31-Dec-21 31-Dec-23 30-Sep-23 14,45 12,97 25,28 41.16 100,21 6,07 1.29 5.20 3,304 1,290 6,930 3,31 5,03 ofit / (Loss) for the period after Tax 5,03 6,930 ind Other Comprehensive Income (after tax) Equity Share Capital (Face value of Rs 2/- per share) 3,311 5,590 5,038 5,880 946 5,880 1,289 5,590 Other Equity (Excluding Revaluation Resents Shown in The Audited Balance Sheet Of the Previous Year (Standalone basis) faming Per Share (of Rs 2 /- each) (4,68

			Consc	lidated			
Particulars	Quarter ended			Nine months ended		Year ended	
	31-Dec-23 Unaudited	30-Sep-23 Unaudited	31-Dec-22 Unaudited	31-Dec-23 Unaudited	31-Dec-22 Unaudited	31-Mar-23 Audited	
Total Revenue From Operations (Net) Net Profit /(Loss) from ordinary activities	14,481	13,022	25,631	46,336	88,754	103,892	
(before Tax, Exceptional items)	3,251	605	1,191	6,523	5,535	8,546	
Net Profit/(Loss) from ordinary activities before Tax (after Exceptional items)	3,251	905	1,191	10,287	4,546	10,210	
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional items)	3,263	909	1,237	10,340	4,583	10,156	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]							
attributable to Owners of the company	3,230	1,156	1,069	10,433	4,437	9,708	
Equity Share Capital (Face value of Rs 2/- per share) Other Equity (Excluding Revaluation Reserve) As Shown in The Audited Ralance Sheet Of	6,180	5,880	5,590	6,180	5,590	5,880	
The Previous Year						(4,141)	
Earning Per Share (of Rs 2 /- each) (For continuing and discontinued operations)							
Basic:	1.09	0.39	0.38	3.55	1.59	3.47	
Diluted:	1.08	0.39	0.38	3.52	1.59	3.47	

we is an extract of the detailed format of the Quarterly Financial results for the Quarter and nine months ended Decem

The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial results for the Quarter and nine months ended December 31, 2023, fleed which eschoe schenage under Regulation 36 with ESEII (Listing and Other Bickouser Regulations) Regulations 2015. The full format of the said results are available on the websites of the stock exchanges (www.benidia.com www.neriednia.com) and on the website for the company (www.peninsuia.co.in). The firancial results for the quarter and nine months ended December 31, 2023 have been reviewed by the Audt Committee the Board and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on February 7, 2024 in terms of Regulation 33 of SEII (Listing Quillogian and Disclosure Requirements) Regulations, 2015. Further the same have been subjectively by the Staff Other Company.

For and on behalf of the Board of Director Sd/ Rajeev A. Pirama Executive Vice Chairman & Managing Directo

6.50



वोलामंडलम इन्व्हेस्टमेन्ट ॲड फायनान्स कंपनी लिमिटेड

कॉपरिट कार्यालय : [']'चोला क्रेस्ट'', सी 54 व 55, सुपर बी-4, थिरू वी का इंडस्ट्रीयल इस्टेट, गिंडी, चेन्नई - 600032. **शाखा कार्यालय :** चोलामंडलम इन्व्हेस्टमेन्ट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड, डाऊन टाऊन सेंटर, आठवा मजला, सीटीएस क्र. 8+13/1/2, ए-बिल्डींग, <u> इंटिसी</u> कॉन्डोमिनियम, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलजवळ, एरंडवणे, पुणे - 411 004, महाराष्ट्र

अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 9(1) सह वाचण्यात येणाखा सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनॅन्स्रीअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत अचल मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सचना

याद्वारे कर्जदार/सह-कर्जदार/गहाणकार आणि सर्व लोकांना सूचित करण्यात येते की सुरक्षित धनकोकडे तारण असलेल्या खालील वर्णनाच्या अचल मालमत्तांचा **मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेन्ट अँड फायनान्स** कंपनी लिमिटेड, त्यांचा उळेख यापुढे मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेन्ट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड असा करण्यात येईल, यांच्या प्राधिकृत अधिकारयांनी सांकेतिक/प्रत्यक्ष ताबा घेतलेला आहे. सदर अनामत मत्तांची ''ई-लिलावा''च्या माध्यमातून <mark>''जशी आहे जेथे आहे'', ''जशी आहे जे काही आहे'' आणि ''तेथे जे काही आहे'</mark>' तत्त्वावर विक्री करण्यात येईल. याद्वारे सर्व लोकांना सूचित करण्यात येते की आन्ही www.auctionfocus.in/chola-lap या वेबसाईटच्या माध्यमातून जाहीर ई-लिलाव राबविणार आहोत.

क्र.	सह-कर्जदार, गहाणकाराचे नाव	/ थकबाकी रक्कम
		मागणी सूचना दिनांक
	1) किरण सुखदेव सुपेकर (अर्जदार)2)सुखदेव ज्ञानेश्वर सुपेकर (सह-अर्जदार), 3) गणेश सुखदेव सुपेकर (सह-अर्जदार), 4) शीतल किरण सुपेकर (सह-	
	अर्जदार), 5) मालन सुखदेव सुपेकर (सह-अर्जदार), 6) संतोष सुखदेव सुपेकर (सह-अर्जदार), 7) सुपेकर असोशिएट्स (सह-अर्जदार), स.क्र. 42/2, पौड	
	फाटा, विघ्नहर कॉम्प्लेक्स, कर्वे रोंड, कोथरूड, हवेली इ 411038. 8) किरण मासळी केंद्र (सह-अर्जदार), दुकान क्र. 9, सेक्टर 42, विघ्नहर कॉम्प्लेक्स, पौड फाटा,	रु. 3,01,68,329.98
	एरंडवणा, कोथरूड, हवेली- 411 038.	

(31.1) 14.1.3 (4.1) 17.0001		
मालमत्ता/ू	मालमत्ता क्र. /	आरक्षित किंमत (रु. मध्ये)
मालमत्तांचे वर्णन	ताब्याचा	बयाणा रक्कम (रु. मध्ये)
	प्रकार	बोली वृद्धी रक्कम (रु. मध्ये)
मालमत्ता क्र. 1: सदनिका क्र. 10, क्षेत्रफळ सुमारे 54.74 चौ.मी. म्हणजे 589 चौ.फू. (बिल्ट-अप क्षेत्रफळ), सहावा मजला, सोबत सुमारे		र्फ. 50,50,000/-
73 चौ.फू. म्हणजे 6.79 चौ.मी. क्षेत्रफळ असलेले टेरेस, सी-विंग, ''कृष्ण कुंज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.'', प्लॉट क्र. 9 (काही		रु. 5,05,000/−
भाग), 10, 11 व 12, स.क्र. 23,24,55,57,58, हिस्सा क्र. 1, सीटीएस क्र. 293, हिंगणे बुदुक, कर्वे नगर, तालुका हवेली, जिल्हा पुणे.	(प्रत्यक्ष ताबा)	रु. 1,00,000/−
मालमत्ता क्र. 2: सदिनका क्र. 20, क्षेत्रफळ सुमारे 73.05 चौ.मी. म्हणजे 786 चौ.फू. (बिल्ट-अप क्षेत्रफळ), सहावा मजला, सोबत सुमारे	मालमत्ता क्र. 2	रू. 60,00,000/-
73 चौ.फू. म्हणजे 6.79 चौ.मी. क्षेत्रफळ असलेले टेरेस, सी-विंग, ''कृष्ण कुंज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.'', प्लॉट क्र. 9 (काही		रु. 6,00,000/-
भाग), 10, 11 व 12, स.क्र. 23,24,55,57,58, हिस्सा क्र. 1, सीटीएस क्र. 293, हिंगणे बुद्धक, कर्वे नगर, तालुका हवेली, जिल्हा पुणे.	(प्रत्यक्ष ताबा)	रु. 1,00,000/−
मालमत्ता क्र. 3: सदिनका क्र. 13, क्षेत्रफळ सुमारे 650 चौ.फू. म्हणजे 60.38 चौ.मी. (बिल्ट-अप), चौथा मजला, पाथ को-		रू. 35,00,000/-
ऑप.हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, सीटीएस क्र. 74, रास्ता पेठ, तालुका हवेली, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.	सदनिका क्र. 13	रु. ३,5०,०००/−
	(प्रत्यक्ष ताबा)	रु. 50,000/-
मालमत्ता क्र. 4: सदिनका क्र. 18 म्हणजे रो हाऊस क्र. 09, क्षेत्रफळ सुमारे 1315.94 चौ.फू. म्हणजे 122.29 चौ.मी. (विक्रीयोग्य	मालमत्ता क्र. 4	रु. 52,00,000/-
बिल्ट-अप् क्षेत्रफळ), आकाशाय रेसिडेन्सी, प्लॉट क्र. 36, क्षेत्रफळ सुमारे 1841.935 चौ.मी., सेक्टर 20, चिखली पीसीएनटीडीए,		रु. 5,20,000/−
तालुका हवेली, जिल्हा पुणे.	क्र. 09 (सांकेतिक ताबा)	रु. 1,00,000/−
मालमत्ता क्र. 5: सदिनका क्र. 24, क्षेत्रफळ सुमारे 56.58 चौ.मी. म्हणजे 610 चौ.फू., तिसरा मजला, राहीसखा अपार्टमेंट, प्लॉट क्र.	मालमत्ता क्र. 5	रु. 56,50,000/-
588ए, सर्वे क्र. 133/सी/2बी, पर्वती, पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत.	सदिनका क्र. 24	रु. 5,65,000/−
	(सांकेतिक ताबा)	रु. 1,00,000/−
मालमत्ता क्र. 6: ऑफिस क्र. 03, क्षेत्रफळ सुमारे 1007 चौ.फू. म्हणजे 93.58 चौ.मी., पहिला मजला, विंग ए, सह्याद्री हाईट्स, सर्वे	मालमत्ता क्र. 6	रु. 81,50,000/-
क्र. 37, हिस्सा क्र. 2बी/1, क्षेत्रफळ सुमारे 00 हेक्टर 40 आर, वडगाव बुदुक, तालुका हवेली, जि. पुणे.	ऑफिस क्र. 03	रु. 8,15,000/-
	(सांकेतिक ताबा)	रु. 1,00,000/−
मालमत्ता क्र. 7: दुकान क्र. 9, क्षेत्रफळ सुमारे 290 चौ.फू. म्हणजे 26.95 चौ.मी., तळ मजला, विंग ए, सह्याद्री हाईट्स, सर्वे क्र. 37,	मालमत्ता क्र. 7	रु. 36,00,000/-
हिस्सा क्र. २बी/1, क्षेत्रफळ सुमारे 00 हेक्टर 40 आर, वडगाव बुद्धक, तालुका हवेली, जि. पुणे.	दुकान क्र. 9	रु. ३,३०,०००/−
	(सांकेतिक ताबा)	रु. 50,000/-

सीआयएफसीएल यांना ज्ञात असलेले बोजे/दायित्वेः ज्ञात नाहीत

ई-लिलावाचा दिनांक व वेळ: 27-02-2024 रोजी स. 11.00 ते दु. 1.00 वाजेपर्यंत (प्रत्येकी 5 मिनिटांच्या अमर्याद कालविस्तारांसह), बयाणा रक्कम सादर करण्याचा शेवटचा दिनांक: 26-02-2024 (सायं. 5.30 वाजेपर्यंत); पाहणीचा दिनांक: 15-02-2024 (स. 10.00 ते दु. 01.00 वाजेपर्यंत)

1. सर्व इच्छुक प्रतिभागी/बोलीदारांना https://auctionfocus.in/chola-lap आणि https://cholamandalam.com/auction-notices या वेबसाईटला भेट देण्याची विनंती करण्यात येते. ई-लिलाव तपशील. मदत. प्रक्रिया आणि ऑनलाइन प्रशिक्षणाकरता. प्रस्तावित बोलीदार ऑक्शन फोकस प्रायव्हेट लिमिटेडशी संपर्क करू शकतात. (संपर्क व्यक्तीः श्री मुहम्मदरहीस- 81240 00030,प्राची त्रिवेदी संपर्क क्र.: 8124000030 / 9016641848. ईमेल आयडी: support@auctionfocus.in. 2. नियम व अर्टीच्या अधिक तपशीलासाठी कृपया https://auctionfocus.in/chola-lap आणि ई-लिलाबात भाग घेण्यासाठी https://www.cholamandalam.com/news/auc

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, 2002 मधील नियम 9(1) अंतर्गत ही 15 दिवसांची वैधानिक विक्री सूचनादेखील समजण्यात यावी

देनांकः 09.02.2024, स्थानः पुणे

खंडेलवाल यांच्यामार्फत



सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.

स्थळ : पुणे

अंचलीय कार्यालय, ८/३ कर्वे रोड, पुणे ०४ वसुली विभाग, ४३३/बी/२, माधव अपार्टमेंट, द्सरा मजला, जुनी जिल्हा परिषद इमारती जवळ, पुणे ०१. दूरध्वनी क्र.:(०२०)२६०६२६६७, २६०६१९५५, २६०६११८४, २६०६११८५

ई-लिलाव विक्री नोटीस

(लिलाव विक्री/बोली फक्त वेबसाईट https:/eauction.auctiontiger.net मार्फत करण्यात येईल.)

चल मालमत्तेसाठी विक्रीची नोटीस म्हणजेच वाहन विक्रीची नोटीस खालील तपशीलानुसार:-

तमाम जनतेस, खास करुन कर्जदार आणि जामीनदार यांना ही जाहीर नोटीस देण्यात येते की खाली नम्द केलेली चल मिळकत म्हणजेच नजरगहाण असलेले वाहन व जिचा ताबा **सारस्वत बँक** यांचे अधिकृत अधिकारी यांनी घेतलेला आहे. '**'ती जेथे आहे तेथे, जशी आहे तशी आणि जे काही तेथे आहे ते''** या तत्वावर खाली नमूद केलेल्या वाहनाचा करण्यात येत आहे.

	कर्जदार, सह–कर्जदार, जामीनदार, गहाणखत लिहून देणार, कायदेशीर वारस (लागू असल्यास) त्याचे नाव	वाहनाचे वर्णन	I. राखीव किंमत II. इसारा अनामत रक्कम III. बोली वाढविण्याची रक्कम	निरीक्षणाची तारीख/ वेळ	इसारा व केवायसी सादर करण्याची अंतिम तारीख / वेळ	ई लिलावाची तारीख / वेळ
۹)	कर्जदारः श्री. नागपुरे युवराज अजय	नजरगहाण वाहन– Tata Zest XM वाहन क्र. [MH12 RF 4639]	ক. ३.३५ লাख ক. ০.३३ লাख ক. ০.৭০ লাख	२१.०२.२०२४ दु. २.०० ते सायं. ४.०० पर्यंत	२६.०२.२०२४ सायं. ५.०० पर्यंत	२८.०२.२०२४ दु. २.०० ते दु. ४.०० पर्यंत

पाहणी ठिकाणाच्या तपशिलांसाठी कृपया **श्री. योगेश जगताप – ९८२२३३४४३०/ श्री. सागर अत्रे – ९९२१४७५७४५** यांच्याशी संपर्क साधा.

लिलाव हा बँकेचे मंजूरीत सेवा पुरवठादार मे. ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड (ऑक्शन टायगर) द्वारे होईल. बोली अर्ज, सदर विक्री/ लिलावाच्या अटी व शर्ती व बोली/ प्रस्ताव जमा करण्याची पद्धत https://eauction.auctiontiger.net या त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल

अधिकृत अधिकारी सदर लिलाव कोणत्याही वेळी कारण न सांगता रद्द करू शकतात.

कर्जदार आणि जामीनदार यांना विक्रीची नोटीस

कर्जदार/जामीनदार हे लिलाव प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी संपूर्ण कर्ज रक्कम व्याज, मुद्दल, खर्च आकार इ. सह भरुन नजरगहाण वाहनावरील बँकेचा बोजा उतरवून घेवू शकतात. तसे न केल्यास सदर तारण वाहनाची विक्री करण्यात येईल आणि विक्री रमकेतून संपूर्ण रक्कम वसूल न झाल्यास उर्वरित खर्च व्याज इ. सह रकमेच्या वसुलीसाठी बँक वेगळी कारवाई करेल.

दिनांक: ०९.०२.२०२४

जाहीर सूचना

गट नं १२६/२ बन्सल पॅरडीएस फ्लॅट नं.८ अनुसया बाबर गार्डन

जवळ मोहन नगर चिंचवड पुणे १९,जनतेला कळवू इच्छितो की

महाराष्ट्र सरकाच्या पर्यावरण मंडळाने आमच्या प्रस्तावित निवासी

प्रकल्पाचा पत्ता : प्लॉट नं.७ । ८ गट क्रमांक ९४ एस एन बी पी

दिनांक ३०/०९/२०२२ रोजी दिलेली EC ओळख क्रमांक

या वेबसाइटरही उपलब्ध आहे पर्यावरण विभाग,महाराष्ट्र शासन

SIA/MH/MIS/251424/2022 या मान्यता पत्राची प्रत महाराष्ट्र

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात आणि http://parivesh.nic.in

साई एसेन् ७ & ८ एल एल पी डेव्हलवर्स

चिखली पुणे ४१२११४

EC22B038MH166977 आणि फाईल क्र

इंटरनॅशनल स्कूलच्या पुढे देह आळदी रोड चिखली पुणे ४१२११४

आम्ही, साई एसेन ७ & ८ एल एले पी डेव्हलवर्स, कार्यालयाचा पत्ता

(मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)

अधिकृत अधिकारी सारस्वत को. ऑप. बँक. लि.

बळीराजा साखर कारखाना लिमिटेड

CIN: U15421PN2001PLC147613 रजिस्टर्ड ऑफीस – ''श्रद्धा हाऊस'', सी.टी.एस. नं. 1206 ए/1, प्लॉट नं. 887–ए, शिरोळे रोड, जे एम रोड, शिवाजीनगर, पुणे 411004, फोन नं.: (020) 67088899 विशेष सर्वसाधारण सभेची सूचना

या नोटीसद्वारे बळीराजा साखर कारखाना लिमिटेड या संस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, आपल्या संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा शनिवार दि. ०२/०३/२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता कारखान्याचे पुणे कार्यालयात म्हणजे श्रद्धा हाऊस सी.टी.एस. न. १२०६ ए/१, प्लॉट न ८७-ए, शिरोळे रोड, जे. एम. रोड लगत, शिवाजीनगर, पुणे-४११ ००४ येथे दि. ०५/०२/२०२ व्या नोटीस मध्ये नमद केलेल्या विषयांनसार कामकाज करण्यासाठी आयोजित केलेली आहे

विशेष सर्वसधारण सभेची नोटीस हजेरी पत्रिकेसह तसेच प्रॉक्सी फॉर्म हे सभासदांनी कंपनीकडे नोंदणी केलेल्या पत्त्यावर पाठविण्यात आलेली आहे. ज्या सभासदांना नोटीस व प्रॉक्सी फॉर्म इ. कागदपत्रे मिळाली नसतील त्या सभासदांनी लेखी स्वरूपात कंपनीच्या पुणे कार्यलयात म्हणजे श्रद्ध हाऊस सी.टी.एस. न. १२०६ ए/१, प्लॉट न. ८८७-ए, शिरोळे रोड, जे. एम. रोड लगत शेवाजीनगर, पुणे-४११ ००४ येथे अर्ज करावा. विशेष सर्वसाधारण सभेत होणाऱ्या सर्व विषयांच्या तंदर्भातील कागदपत्रे कार्यालयाच्या दैनंदिन कामकाजाच्या वेळेत सभेच्या दिवसापर्यंत सभासदां-पासणीसाठी उपलब्ध असतील

कंपनी कायदा २०१३ चे कलाम १०८ व कंपनी नियम दुरुस्ती क्र. २० (व्यवस्थापन व प्रशासन ज्पनी नियम २०१४ नुसार आपणांस कळविण्यात आनंद होतों की, सभासदांना ई-मतदानाची सुविधा पलब्ध करून देण्यात आली आहे. (ई-मतदान हे सभा स्थानाव्यतिरिक्त दुसरी कडून करता येईल) विशेष सर्वसाधारण सभेच्या दि. ०५/०२/२०२४ च्या नोटीस मध्ये केलेल्या विषयांवर इलेक्ट्रॉनिव

द्धतीने मतदान करता येईल. सभासदांनी खालील सूचनांची नोंद घ्यावी:-

- १) ईजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे विशेष व्यवहार ई-मतदानाद्वारे करता येतील. २) दिनांक ०७/०२/२०२४अखेर सर्व सभासदांना सभेची नोटीस पाठविण्यात आली आहे.
- ३) ई-मतदान बुधवार दि. २८/०२/२०२४ रोजी सकाळी ९ वाजल्या पासून करता येईल.
- ४) ई-मतदानाची मुदत शुक्रवार दि. ०१/०३/२०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहील ५) दि. २३/०२/२०२४ रोजी अखेर सभासद नोंद पुस्तिकेत समाविष्ट असलेल्या सभासदांनाच ई तदान करता येईल
- ६) नोटीस पाठविलेल्या तारखेनंतर ज्या सभासदांनी कंपनीचे भाग खरेदी केलेली आहे, अश भादांना विशेष सर्वसाधारण सभेत मतदान करावयाचे असल्यास त्यांनी कंपनीकडे login id व assword मिळण्याकरिता einward.riskfintech.com अथवा jadhav_sharddha@yahoo.co.in येथे नेखी स्वरूपात अर्ज करावा.

७) ज्या सभासदांनी ई-मतदान केले नसेल अशा सभासदांना मतदान करण्यासाठी मतदान पत्रिक भास्थानी उपलब्ध करून दिली आहे. ८) ज्या सभासदांनी ई-मतदानाचा वापर केला असेल अशा सभासदांना सभेस हजर रहाता येईल

ारंतु मतदान करता येणार नाही. ॅ९) दि. २३/०२/२०२४ पर्यंत सभासद नोंदणी पुस्तिकेत समाविष्ट असलेल्या सभासदांना ई

ातदान मत पत्रिकेद्वारे मतदान करण्यास परवानगी राहील १०) कंपनीची सभासद नोंद पुस्तिका व सभासद हस्तांतरण पुस्तिका दि. २४/०२/२०२४ ते २/०३/२०२४ (दोन्ही दिवस धरून) विशेष सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने व लेखा परीक्षित अहवार

विकारणेकामी बंद रहातील ११) नोटीस मधील अगर परिपत्रकातील आलेल्या अडचणी बाबत आपण आमच्य

rww.kfintech.com अथवा Kfin Technologies Limited च्या टोल फ्री क्र. (०४०)६७१६२२२२ व

पत्ता– ''श्रद्धा हाऊस'', सीटीएस नं. १२०६ ए / १, प्लॉट नं. ८८७ – ए, शिरोळे रोड, शिवाजीनगर, पुणे– ४११००४.

समिती हुकुमावरून ईमेल jadhav shraddha@yahoo.co.in बळीराजा साखर कारखाना लिमिटेड दरध्वनी : (०२०) ६७०८८८९९ अजय शिवाजीराव जाधव, (मॅनेजींग डायरेक्टर



कमिन्स इंडिया लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः कमिन्स इंडिया ऑफिस कॅम्पस, टॉवर ए, ५वा मजला, सर्वे नं. २१, बालेवाडी,

पुणे ४११ ०४५, महाराष्ट्र, इंडिया (सी.आय.एन.: L29112PN1962PLC012276) दूरध्वनी क्र.: (०२०) ६७०६७००० फॅक्स: (०२०) ६७०६७०१५ वेबसाईट : www.cumminsindia.com ई-मेल: cil.investors@cummins.com

अंतरिम लाभांशसाठी नोंद तारखेची सूचना

सूचना देण्यात येते की कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या फेब्रुवारी ०७, २०२४ रोजी झालेल्या सभेत आर्थिक वर्ष २०२३–२४ साठी रुपये २/– दर्शनी मूल्य च्या समभाग वर रुपये १८/– प्रति भाग म्हणजेच ९००% अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. तरी अंतरिम लाभांश मिळण्यासाठी पात्र भागधारक निश्चित करण्यासाठी कंपनीने बुधवार, फेब्रुवारी २१, २०२४ ही रेकॉर्ड डेट ठरविली आहे. हा अंतरिम लाभांश मार्च ०६, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी दिला जाईल.

ज्या सभासदांकडे समभाग डिमॅट स्वरुपात आहेत, त्यांनी आपले ई-मेल पत्ते आणि मोबाइल नंबर डिपॉझिटरी सहभागी. जे त्यांचे डिमॅट खाती सांभाळतात. कडे रजिस्टर किंवा अहुयावत केलेले नाहित त्यांनी ते करून घ्यावे ज्या सभासदांकडे समभाग भौतिक स्वरूपात आहेत त्यांनी आपले ई-मेल पत्ते आणि मोबाइल नंबर कंपनी कडे रजिस्टर किंवा अद्दयावत केलेले नाहित, त्यांनी ते करण्यासाठी कृपया https://linkintime.co.in/ या संकेतस्थळावर जाऊन रजिस्टर करावे किंवा कंपनीला <u>cil.investors@cummins.com</u> या किंवा लिंक ईनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ("आर टी ए") यांना rnt.helpdesk@linkintime .co.in या आयडी वर फोलीओ नंबर व पॅन कार्डाच्या स्वत:च्या साक्षांकीत प्रत सहित

सभासदांनी याची नोंद घ्यावी की वित्त कायदा, २०२० नुसार, सुधारित केल्यानुसार, लाभांशद्वारे मिळणारे उत्पन्न हे करप्राप्त असेल आणि कंपनीला, विहित दराने भागीदारांना प्रदान करण्यात येणाऱ्या लाभांशांमधुन टॅक्स एट सोर्स कापणे, आवश्यक आहे. निवासी सभासदांसाठी आयकर कायदा, १९६१ च्या सेक्शन १९४ नुसार खालील दरा प्रमाणे अगाउ कर कपात केली जाईल.

वैध पॅन असलेले सभासद	१०% किंवा भारत सरकारद्वारे सूचित केलेल्या दरा प्रमाणे
पॅन नसलेले / वैध पॅन नसलेले सभासद किंवा आयकर कायदा, १९६१ च्या कलम २०६एबी च्या तरतुदीनुसार "विशिष्ट व्यक्ती'' च्या श्रेणीत येणारे सभासद	२०% किंवा भारत सरकारद्वारे सूचित केलेल्या दरा प्रमाणे

वैध पॅन असलेले निवासी सभासद ज्यांचा हा लाभांश धरून वित्तीय वर्ष २०२३-२४ साठी एकूण रु ५,०००/- पेक्षा जास्त नसेल तर ते आयकर पात्र नसतील आणि जे सभासद अगाऊ कर कपात न करण्याचा फायदा घेऊ पाहतात त्यांनी cumminsdivtax@ <u>linkintime.co.in</u> या ई-मेल आई डी वर फॉर्म नं. १५ जी /१५ एच मध्ये घोषणा करावी. अनिवासी सभासद, भारत आणि ते वास्तव्यात असलेल्या देशासोबत असलेल्या कर करारानुसार फायदेशीर दर मिळवू शकतात. अश्या सभासदांनी cumminsdivtax@ linkintime.co.in या "आर टी ए" च्या ईमेल आयडीवर पॅन कार्ड ची स्वत:च्या साक्षांकित

प्रत, कायम स्वरुपी वास्तव्य नाही प्रतिज्ञापत्र, फायदेशीर मालकी प्रतिज्ञा पत्र, कर रेसिडन्सी प्रमाण पत्र, फॉर्म १० एफ, आणि कर करारानुसार फायदेशीर दर मिळवण्यासाठी लागणारी

टॅक्स एट सोर्स आणि त्या संबंधित फॉर्म्स जमा करणे बाबत ची सूचना भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल वर फेब्रुवारी ०६, २०२४ रोजी पाठवण्यात आलेली आहे. सूचनेची प्रत कंपनीच्या संकेतस्थळावर तसेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड च्या संकेत स्थळावर (<u>www.bseindia.com</u>) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेड च्या संकेत स्थळावर (<u>www.nseindia.com</u>) उपलब्ध करण्यात येत आहे.

> कमिन्स इंडिया लिमिटेड करिता विनया अ. जोशी कंपनी सेक्रेटरी आणि कंप्लायन्स ऑफिसर

केनरा बैंक Canara Bank 📣 िंसिंडिकेट Syndicate

विक्री सूचना

ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा, पुणे : १२५९, डेक्कन जिमखाना,

रेणुका कॉम्प्लेक्स,१ ला मजला, जंगली महाराज रोड, पुणे–४११००४,

फोन : ०२०-२५५११०३४ / ९७९८०३२०११, Email : cb5208@canarabank.com

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रीकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि त्यासह वाचण्याच्या सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ मधील रुल ८ (६) च्या अटींनुसार स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता ई-ऑक्शन विक्री सूचना या ठिकाणी सर्वसाधारण जनतेस आणि कर्जदार व जामीनदार यांना विशेषकरुन सूचना देण्यात येते की पुढे नमूद केलेल्या स्थावर तसेच जंगम मालमत्ता ज्या सुरक्षित धनको यांच्याकडे गहाण/बोज्याअंतर्गत असून कॅनरा बँक एआरएम शाखा, १ ला मजला, १२५९, रेणुका

कॉम्प्लेक्स्, जे. एम. रोड, डेक्कन जिमखाना, पुणे–४९१००४ यांचे अधिकृत अधिकारी यांनी या मालमत्तेचा **प्रतिकात्मक ताबा** घेतला आहे, या संदर्भात कर्जदार यांच्याकडून कॅनरा बँक एआरएम शाखा, पुणे यांना येणे असलेली रक्कम अधिक त्यावरील व्याज आणि आकार वसूल करण्याकरिता सदर मालमतांची विक्री "जसे आहे, जेथे आहे" आणि "जसे आहे, जे आहे" आणि "तेथे जे आहे" या तत्त्वावर खाली नमूद तारखांना करण्यात येणार आहे. स्थावर मालमत्ता, राखीव किंमत, बयाणा आणि बयाणा भरण्याची अंतिम तारीख यांचे पूर्ण

ापशील खालीलप्रमाणे 						म प्रत्यक्ष रुपयात)
अ. कर्जदार व क्र. जामीनदारांचे नाव	येणे रक्कम व ताब्याचा प्रकार	मालमत्तेचा तपशील आणि स्थळ	ई–ऑक्शनची तारीख	राखीव किंमत	बयाणा रक्कम आणि बयाणा भरण्याची अंतिम तारीख	माहित असलेला बोजा
न मे. व्हिस्ताकोअर इन्फ्राप्रोजेक्टस् प्रा. लि.,(कर्जदार) नोंदणीकृत कार्यालय- फ्लॅट नं. १, हाय गेट, प्लॉट नं. २१,	रु. ३७,२८,५९,७०६.५० (रु. सदतीस कोटी अञ्जवीस लाख एकोणसाठ हजार सातशे सहा आणि पैसे पन्नास फक्त) दि.	9) श्री. बाळासाहेब बी पाटील यांच्या नावावर असलेला रहिवासी बंगला, दीपश्री हिंद सीएचएस लि. प्लॉट नं. ३२, सीटीएस नं. २१००सी/७६, रुईकर कॉलनी, ई वॉर्ड, कोल्हापूर–४१६००५ येथे, क्षेत्रफळ ४८३.१० चौ. मी.		₹. २,३५,००,०००.००	रु. २३,५०,०००.०० दि. १५/०३/२०२४ रोजी सायं. ५.०० पर्यंत	बँकेला माहित नाही.
नीलांजली को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी, कल्याणी नगर, पुणे- ४११००६ आणि श्री. उत्कर्ष बाळासाहेब पाटील,	सहा आण पस पन्नास फता) दि. ३१/१२/२०२३ रोजी अधिक त्यावरील व्याज अधिक आकार ताब्याचा प्रकार : प्रतिकात्मक	 पुढील मालमत्तेचे सर्वसामाईक भाग : प्लॉट नं. ३ए आरएस नं. ३८३/३, इनाम– धामानी रस्ता, लिमये मळ्याजवळ, सरकारी कॉलनी, सांगली, ता. मिरज, जि. सांगली – ४१६४१६, क्षेत्रफळ १५४५.४० चौ.मी. सौ. शुभलक्ष्मी पाटील यांच्या नावावर. 	दि . १६/०३/२०२४	रु. १,६६,००,०००.००	रु. १६,६०,०००.०० दि. १५/०३/२०२४ रोजी सायं. ५.०० पर्यंत	बँकेला माहित नाही.
सौ. शुभलक्ष्मी बाळासाहेब पाटील, श्री. बाळासाहेब भाऊसाहेब पाटील, सौ. पूजा राजेंद्र पाटील, श्री. हर्षप्रतिक बाळासाहेब पाटील,	ताबा	3) सौ. शुभालक्ष्मी बाळासाहेब पाटील यांच्या नावावर असलेला प्लॉट नं. २, आरएस नं. ८१८/३बी, गगनिगरी हौसिंग सोसायटी परिसर, ई वॉर्ड, कसबा बावडा, ता. करवीर, जि. कोल्हापूर-४१६००६ येथे. क्षेत्रफळ ४०३ चौ. मी.		₹. ९६,००,०००.००	रु. ९,६०,०००.०० दि. १५/०३/२०२४ रोजी सायं. ५.०० पर्यंत	बँकेला माहित नाही.
मे. व्हिस्ताकोअर लाईफस्पेसेस ॲण्ड डेव्हलपर्स प्रा.लि. (संचालक/जामीनदार) मे. व्हिस्ताकोअर इन्फ्राप्रोजेक्टस् प्रा लि.		8) श्री. हर्षप्रतिक पाटील यांच्या नावावर असलेली बिगरशेत जमीन, स. नं. २८४८/४/७ व २८४८/४/९ व २८४८/४/१०, ३ मोकळे प्लॉटस्, सांगोला–कडलस रोड, गांव–सांगोला, जिल्हा – सोलापूर–४१३३०७ येथे. क्षेत्रफळ अनुक्रमे २७०, २२५.८, ४२५ चौ.मी.,		₹. ٩,०८,००,०००.००	रु. १०,८०,०००.०० दि. १५/०३/२०२४ रोजी सायं. ५.०० पर्यंत	बँकेला माहित नाही.
		५) पुढील जमीनीचा सर्वसामाईक भाग : गट नं. १२६/६(भाग), सांगोला–कडलस रोड, गाव सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर – ४१३३०७ येथे, क्षेत्रफळ ३५८१ चौ.मी. मोकळा प्लॉट सौ. पुजा राजेन्द्र पाटील यांच्या नावावर.		₹. 9,७९,००,०००.००	रु. १७,९०,०००.०० दि. १५/०३/२०२४ रोजी सायं. ५.०० पर्यंत	बँकेला माहित नाही.
		६) सौ. शुभालक्ष्मी पाटील यांच्या नावावर असलेली बिगरशेत जमीन, सर्व्हें नं. १७७/११/१, मिरज–सोलापूर रोड येथील प्लॉट, कडलस नाका, गांव सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर–४१३३०७ येथे. क्षेत्रफळ ६०० चौ.मी.,		₹,००,०००.००	रु. ६,६०,०००.०० दि. १५/०३/२०२४ रोजी सायं. ५.०० पर्यंत	बँकेला माहित नाही.
		७) श्री. उत्कर्ष बी. पाटील यांच्या नावावर असलेली बिगरशेत जमीन, सर्व्हे नं. १७७/९बी/१, मोकळा प्लॉट, मिरज–सोलापूर रोड, कडलस नाका, गांव सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर–४१३३०७ येथे. क्षेत्रफळ २०५ चौ.मी.,		₹. २२,००,०००.००	रु. २,२०,०००.०० दि. १५/०३/२०२४ रोजी सायं. ५.०० पर्यंत	बँकेला माहित नाही.
		 ८) सौ. शुभालक्ष्मी पाटील यांच्या नावावर असलेली बिगरशेत जमीन, सर्व्हे नं. १७७/९बी/२, पोल्ट्री शेडसहीत प्लॉट, मिरज-सोलापूर रोड, कडलस नाका, गांव सांगोला, जि. सोलापूर-४१३३०७ येथे. क्षेत्रफळ ३७१ चौ.मी., 		₹. ४०,००,०००.००	रु. ४,००,०००.०० दि. १५/०३/२०२४ रोजी सायं. ५.०० पर्यंत	बँकेला माहित नाही.
		 पुढील जमीनीचा सर्वसामाईक भाग : गट नं. १२५/४/२, गाव सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे, क्षेत्रफळ ६५०० चौ.मी., सौ. शुभलक्ष्मी पाटील यांच्या नावावर. 		₹. 3,88,00,000.00	रु. ३४,४०,०००.०० दि. १५/०३/२०२४ रोजी सायं. ५.०० पर्यंत	बँकेला माहित नाही.
भे. श्रीनाथ कॉटफॅब, प्लॉट नं. सी— १७५, चिंचोळी, एमआयडीसी, सोलापूर,	रु. ४१,४४,८७,९५३.०० (रु. एक्के चाळीस कोटी चव्वेचाळीस् लाख सत्त्याऐंशी	 प्लॉट नं. सी-१७५ येथील फॅक्टरी जमीन आणि बिल्डींग, प्रिसिजन कॅमशाफ्टस् प्रा.लि. समोर, चिंचोळी, एमआयडीसी, चिंचोळी, सोलापूर, क्षेत्रफळ १६६१२ चौ.मी., मे. श्रीनाथ कॉटफॅब यांच्या नावावर. 	दि. २९/०२/२०२४	₹. 98,७9,००,०००.००	रू. १,४७,१०,०००.०० दि. २८/०२/२०२४ रोजी सायं. ५.०० पर्यंत	बँकेला माहित नाही.
भागीदार / जामीनदार श्री. अमित चांडक, श्री. महावीर प्रसाद खंडेलवाल, श्री. जगदीशप्रसाद खंडेलवाल,	खंडेलवाल, खंडेलवाल, खंडेलवाल, यांच्यामार्फत ताब्याचा प्रकार : प्रतिकात्मक ताबा	 एलान्ट आणि मशिनरी, प्लॉट नं. सी-१७५, प्रिसिजन कॅमशाफ्टस् प्रा.लि. समोर, विंचोळी, एमआयडीसी, विंचोळी, सोलापूर, मे. श्रीनाथ कॉटफॅब यांच्या नावावर. 		रु. १८,५०,००,०००.००	रु. १,८५,००,०००.०० दि. २८/०२/२०२४ रोजी सायं. ५.०० पर्यंत	बँकेला माहित नाही.
त्रा. जगदाशप्रसाद खंडलवाल, सौ. अनुराधा चांडक यांच्यामार्फत		३) प्लॉट नं. ७२ आणि ७३ येथील बंगला, स.नं. १७/२ (जुना स.नं. २७२३), ऑफ होटगी रोड, गुरुद्वारामागे, गांव माजरेवाडी, अंतोर्लीकर नगर, भाग २, ता. नॉर्थ सोलापूर, जि. सोलापूर-४१३००३. क्षेत्रफळ ६१५ चौ.मी., अनुराधा चांडक आणि अरूणकुमार चांडक यांच्या नावावर		₹. ३,२९,००,०००.००	रु. ३२,९०,०००.०० दि. २८/०२/२०२४ रोजी सायं. ५.०० पर्यंत	बँकेला माहित नाही.
		8) प्लॉट नं. १८ येथील बंगला, टाऊन प्लॅनिंग स्कीम – II, फायनल प्लॉट नं. ९५/३बी/८, चक्रवर्ती हौसिंग सोसायटी, ऑफ दयानंद कॉलेज रोड, द्यानंद कॉलेज जवळ, रविवार पेठ, सोलापूर–४१३००२. क्षेत्रफळ २६७.५५ चौ.मी., श्री. जगदीशप्रसाद खंडेलवाल यांच्या नावावर.		₹. 9,48,00,000.00	रु. १५,४०,०००.०० दि. २८/०२/२०२४ रोजी सायं. ५.०० पर्यंत	बँकेला माहित नाही.
मे. श्रीनाथ कॉटन कम्बाईन्स्, ई-२ एमआयडीसी, ऑफ अक्कलकोट रोड, नॉथ् सोलापूर, सोलापूर-४१३००६ प्रोप्रायटर / जामीनदार	र्प (रु. दोन कोटी अड्डावन्न लाख एकोणपन्नास हजार सत्त्याऐंशी आणि पैसे शहात्तर फक्त) दि.	9) फ्लॅट नं. ६०६, ६ वा मजला, डी बिल्डींग, 'ईशा पर्ल', स.नं. ४४, हिस्सा नं. १+२ आणि २/२, ऑफ गंगाधाम ते कोंढवा खुर्द, पुणे–४११०४८. बांधकाम क्षेत्रफळ ८३०.०० चौ.फू. आणि चटई क्षेत्रफळ ५७४ चौ.फू., श्री. महावीरप्रसाद खंडेलवाल आणि सौ. प्रिती एम. खंडेलवाल यांच्या नावावर.		₹. 8८,००,०००.००	रु. ४,८०,०००,०० दि. १५/०३/२०२४ रोजी सायं. ५.०० पर्यंत	बॅंकेला माहित नाही.
श्री. अमित चांडक, श्री. महावीर प्रसाद खंडेलवाल, श्री. परमानंद खंडेलवाल, श्री. जगदीशप्रसाद खंडेलवाल, सौ. प्रिती खंडेलवाल यांच्यामार्फत	३१/१२/२०२३ रोजी अधिक त्यावरील व्याज आणि आकार ताब्याचा प्रकार : प्रतिकात्मक	 शॉप नं. ३, तळमजला, बिल्डींग नं. २, श्रद्धा प्लाझा, फेज २, सीटीएस नं. २३५०, मंगळवार पेठ पोलीस चौकीजवळ, रूपा भवानी रोड, पश्चिम मंगळवार पेठ, सोलापूर- ४९३००२. बांधकाम क्षेत्रफळ १८९ चौ.फू., श्री. महावीरप्रसाद खंडेलवाल यांच्या नावावर. 	दि. १६/०३/२०२४	₹. २१,००,०००.००	रु. २,१०,०००.०० दि. १५/०३/२०२४ रोजी सायं. ५.०० पर्यंत	बँकेला माहित नाही.
	ताबा	३) शॉप नं. १, तळमजला, द्वारका विहार, फायनल प्लॉट नं. ८३/४, टीपी स्कीम नं. २, स्वामी समर्थ गॅस एजन्सीजवळ, भवानी पेठ, सोलापूर सिटी–४१३००२. बांधकाम क्षेत्रफळ २७७.०० चौ.फू., श्री. महावीरप्रसाद खंडेलवाल यांच्या नावावर.		₹. ₹६,००,०००.००	रु. २,६०,०००.०० दि. १५/०३/२०२४ रोजी सायं. ५.०० पर्यंत	बँकेला माहित नाही.
भे. श्रीनाथ इंडस्ट्रीज्, ई-२ एमआयडीसी, ऑफ अक्कलकोट रोड, नॉथ् सोलापूर, सोलापूर-४१३००६ भागीदार / जामीनदार : श्री. अमित चांडक, श्री. महावीर प्रसाद खंडेलवाल, श्री. अरविंद अमृतलाल बिसानी, श्री. विजयसिंग मोहता, श्री. परमानंद खंडेलवाल, श्री. पवन	र्प (रु. सहा कोटी पंचवीस लाख बत्तीस हजार पाचशे पाच आणि	9) फॅक्टरी जमीन आणि बिल्डींग, प्लॉट नं. ई-२, एमआयडीसी, ऑफ अक्कलकोट रोड, नॉर्थ सोलापूर, सोलापूर, क्षेत्रफळ ८००० चौ.मी., मे. श्रीनाथ इंडस्ट्रीज् यांच्या नावावर .	दि. १६/०३/२०२४	₹. 99,90,00,000.00	रु. १,१९,७०,०००.०० दि. १५/०३/२०२४ रोजी सायं. ५.०० पर्यंत	बँकेला माहित नाही.

विक्रीच्या सविस्तर अटी आणि शर्तीकरिता कृपया कॅनरा बँकची वेबसाईट म्हणजे (www.canarabank.com) यावर उपलब्ध करुन देण्यात आलेली "ई–ऑक्शन" लिंक पहावी. किंवा मुख्य प्रबंधक ए आर एम शाखा, १२५९, डेक्कन जिमखाना, रेणुका कॉम्प्लेक्स, १ ला मजला,

जंगली महाराज रोड, पुणे–४११००४, फोन : **०२०–२५५११००३४, +९१ ८७९७२८०९९१, +९१ ९८११८४७४१३** यांच्याशी संपर्क साधावा.

दिनांक : ०८/०२/२०२४, (मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा) अधिकृत अधिकारी, कॅनरा बँक

स्थळ: पुणे दिनांकः ०७ फेब्रुवारी, २०२४